



डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.

कृषि नगर, अकोला – ४४४१०४ (महाराष्ट्र).

दूरध्वनी (फौ.बी.एव्ह.) : ०२५२४-२२८८३७२

**वाचा :** अध्यक्ष, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे यांचे पत्र जा.क्र. मकूसेम /  
मकूप/जाहि-२५/विप्र/ २५९/२०१७ दिनांक ११/०८/२०१७.

### सुचना

पत्र क्र.बीबीए/मकूप/जाहिरात/२५/२०१७

दिनांक ११ ऑगस्ट, २०१७

सर्व संबंधीत विद्याविषयक अधिकारी / कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे यांनी कृषि विद्यापीठातील विभाग प्रमुख, या पदांकरीता संदर्भाक्तीत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदरहु जाहिरात तसेच पदांकरीता आवश्यक असणारी शैक्षणीक अर्हता, अनुभव, मुल्यांकन व अर्जदारांकरीता सुचना ई. माहिती विद्यापीठाचे तसेच खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

1) <http://mcaer.org>

2) <http://pdkv.ac.in>

3) <http://maharashtra.gov.in>

4) <http://mpkv.mah.nic.in>

5) <http://mkv2.mah.nic.in>

6) <http://dbskkv.org>

महाराष्ट्र कृषि विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे येथे विहीत मार्गाने अर्ज सादर करावयाची अंतिम तारिख दि. १५ सप्टेंबर, २०१७ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असल्यामुळे सदर जाहिरातीचे अनुषंगाने अर्हताप्राप्त ईच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे विहीत मार्गाने त्यांचे अर्ज या कार्यालयास कुठल्याही परिस्थितीत दिनांक १३ सप्टेंबर, २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्ज सादर करतेवेळी उमेदवाराने अर्जासोबत त्यांचे अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये कार्यालय प्रमुख व नियंत्रण अधिकारी यांचे स्वाक्षरीने तीन प्रतीमध्ये कुलसचिवांचे प्रतिस्वाक्षरीकरीता सादर करणे आवश्यक राहिल. (एक प्रत अर्जासोबत जोडावी तसेच दोन प्रती सुट्या सादर कराव्यात पैकी एक प्रत कुलसचिवांचे प्रतीस्वाक्षरी नंतर अर्जदारास परत करण्यात येईल.)

अशा रितीने प्राप्त अर्ज दिनांक १४ सप्टेंबर, २०१७ रोजी विशेष दुतामार्फत महाराष्ट्र कृषि विद्यापीठ सेवा प्रवेश मंडळ, पुणे यांना पाठविण्यात येतील.

कार्यालय प्रमुख व नियंत्रण अधिकारी-यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या कर्मचा-यांचे अनुभव प्रमाणपत्रातील माहिती त्यांचे मुळ सेवापुस्तकावरून काटोकोरपणे तपासुन सादर करावे. तसेच कॅस अंतर्गत प्राध्यापक पदाचा अनुभव अर्हताकारी अनुभव म्हणुन ग्राहय धरता येणार नाही असे सेवा प्रवेश मंडळाच्या जाहिरातीमध्ये अट क्र. ९ मध्ये नमुद केले आहे त्यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांनी अर्ज सादर करतांना पुढील सुचनांचे पालन करावे.

१. सादर करावयाच्या संपुर्ण अर्जास पृष्ठ क्रमांक देण्यात यावे.
२. आवश्यक असेल तेथे पताका लावण्यात याव्यात
३. अनुक्रमणीकेसह यादी सादर करावी.
४. उमेदवाराचे अनुभंव प्रमाणपत्र हे या सुचनापत्रकासोबत सादर केलेल्या नमुन्यामध्येच सादर करावे
५. डीमांड ड्राफ्टचे मागील बाजुस अर्जदाराचे नांव व अर्ज सादर केलेल्या पदांचे नांव नमुद करावे किंवा RTGS/NEFT/Fund Transfer केले असल्यास त्याबाबतची पावती जोडण्यात यावी.
६. अर्जामधील पाने सुटी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

स्वाक्षरित/-  
कुलसचिव,  
डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.

प्रतिलिपी —

१. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना माहिती करीता
२. अध्यक्ष, महाराष्ट्र कृषि विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ, पुणे यांना माहिती करीता सादर.


प्रतिलिपी माहिती व आवश्यक कार्यवाही करीता.

३. सर्व कार्यालय प्रमुख / नियंत्रण अधिकारी, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.

(सर्व कार्यालय प्रमुखांनी उपरोक्त जाहिरात त्यांचे अधिनस्थ कार्यरत असलेल्या विद्याविषयक कर्मचारी / अधिकारी यांचे निदर्शनास आणुन घावी व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.).

४. नियंत्रक / विद्यापीठ अभियंता, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.
५. विद्यापीठ ग्रंथपाल, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला यांचा सुचित करण्यात येते की, उपरोक्त जाहिरात आपले कार्यालयाचे सुचना फलकावर प्रदर्शीत करावी.
६. मा.कुलगुरुंखचे / कुलसचिवांचे स्विय सहाय्यक, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.

५.

  
कुलसचिव,  
डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला.

### EXPERIENCE CERTIFICATE

This is to certify that Dr. / Shri \_\_\_\_\_ is working in this University from \_\_\_\_\_. Presently he is working as \_\_\_\_\_ under the \_\_\_\_\_. As per office record his service details are given below.

Sr. No.	Name of University & Department / Office	Post Held	Nature of appointment	Period		Experience		
				From	To	Year	Month	Days
Total Experience								

(Controlling Officer)

(Head of Office)

Counter Signature

Registrar,  
Dr.P.D.K.V., Akola.

Note : Where the applicant is Head of Office, the Signature of Controlling Officer is necessary.

Note (I)